

To

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

BSE Scrip Code: 541353

Sub: Intimation under Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47(3) read with Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, Please find enclosed newspaper cutting of Public Notice published in the Newspapers viz. — Business Standard (in English) and Pratahkal (in Marathi),in compliance with the Ministry of Corporate Affairs Circular dated 05<sup>th</sup> May, 2020 and 13<sup>th</sup> January, 2021, intimating that the 22<sup>nd</sup> Annual General Meeting (AGM) of our Company scheduled to be held on Monday, 27<sup>th</sup> September, 2021 at 11:00 am (IST) will be held through electronic mode (Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM")).

Kindly take the same on record.

Thanking You,

FOR INNOVATORS FAÇADE SYSTEMS LIMITED

Radhika Agarwal

**Company Secretary & Compliance Officer** 

Mem No.: A48119

Date: 02<sup>nd</sup> September, 2021

Place: Thane

<sup>🖺</sup> Factory : Kudus, Tal.-Wada, Palghar-421 312, Maharashtra. 🕾 022-2811 2521, 80970 95201 🉇 Email: hq@innovators.in

www.innovators.in | CIN: U45200MH1999PLC120229

NOTICE is hereby given that the Share Certificate(s) for the unde mentioned securities of TVS Srichakra Limited having its Registered Office at TVS Building, 7 West Veli Street, Madurai – 625 001 have been lost/misplaced. Due notice thereof has been given to the Company and we, the Claimants have applied to the Company for the issue of **Duplicate Share Certificates** 

Names of Holder	Kind of Securities And Face Value	No. of Securities	Folio/Cert. Numbers	Distinctive Numbers
Roshan Ardeshir	EQUITY Rs.10/-	50	62491/150664	2477545 - 2477594
Bharucha		25	62941/150665	1216101 - 1216125
Bridiadria		25	62941/150665	2477595 - 2477619

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered office, within 15 days from this date. We (claimants) hereby Indemnify the Company for any loss or damage which may arise in consequence of having issued duplicate certificate(s) in lieu of the above original certificate(s). Name & Address of Claimant:

Aspy Gotla, Jehangir Gotla, Roda Mehta & Bapsy Bengali 10 Ooranwala CHS, 4th floor, Dr. Ambedkar Road, Parel, Mumba 400 012.

Place: Mumbai.

## केनरा बैंक Canara Bank

### सिंडिकेट Syndicate

KOPARKHAIRANE BRANCH : Koparkhairane (15499), Plot No. 92, Sector-15, Koparkhairane, Navi Mumbai-400 709

POSSESSION NOTICE WHEREAS, the under signed being the Authorized Officer of the Canara Bar under the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 17.05.2021 (17th May 2021 calling upon the porrower Mr. KITTUKUMAR MADHUSUDA SAHA, Flat No. 203, Ganpat Rama Smruti Bldg., Plot No. 119/02, Sector 19, Koparkhairane, Navi Mumbai. Maharashtr 400709 to repay the amount mentioned in the notice, being ₹ 15.13.480.96 (Rs. Fifteen Lakhs Thirteen Thousand Four Hundred Eighty & Paise Ninty Six Only) plus unapplied interest and charges within 60 days from the date of rec

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to th borrower and public in general, that the under signed has **taken possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rules on this 27th day of August of the year 2021.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned no to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CANARA BANK, Koparkhairane Branch for an amount o ₹ 15 13 480 96 (Rs. Fifteen Lakhs Thirteen Thousand Four Hundred Fighty 8 Paise Ninty Six Only) and interest thereon.

Description of the Immovable Property Flat No. 105, 1st Floor in Ramesh Arcade No. 1 (Radhakrishna CHS. Ltd.) Surve No. 83/3 A, Village Sonarpada Shankar Nager, Shankar Nagar Road, Kalyan-Shil Road, Sonarpada, Dombivali (E), Thane-421 201.

Bounded: - · On the North by : Ramesh Arcade Building No. 2; · On the South by : Internal Road; · On the East by : Shankar Nagar Road; · On the West by : Small Shops. ★Within the Registration Sub-district of : Kalyan.

Date : 30.08.2021 Place: Koparkhairane, Navi Mumbai Authorised Officer, Canara Bank

#### IN THE CITY CIVIL COURT BOMBAY AT MUMBAI COMMERCIAL SUIT NO. 598 / 2021 [Order V Rule 21A of Code of Civil Procedure, 1908] Plaint presented and CANARA BANK, a body corporate Consituated under the Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings) Act, 1970 day of 21st Day of September 2018 having its Head Office at 112, J. C. Road. Banglore-560 002, and one of its Branch Office amongs

Plaint Registered on 01.04.2019 others known as Sion Koliwada Branch, having address at Devashin bUildingl Plot No. 115, Sion (E), Mumbai-400 022, in the State of Maharashtra, SUMMONS to represented by Mr. Ramdas K. Wadekar. nswer Plaint Under Section 27 O. V. r. 1, 5. 7 & 8 and O. VIII Chitra Shiva Gowada, Age: Adult 3. Mahada Colony, New 90 Feet Road, Kokari Agar,

Chithra Shiva Gowda, The Defendant Abovenamed
WHEREAS the abovenamed Plaintiff has filed a suit against you, as set out in the Plaint he

Transi 1-9, Wadala, Antop Hill, Mumbai-400 037.

nereof the following is a concise statement, viz:-The Plaintiff therefore pray :-That the Defendant be decreed and ordered to pay to the Plaintiff sum of ₹ 3,34,072/- (Rs. Three

filed or

Civil Procedure

Lakh Thirty Four Thousand and Seventy Two Only) as on 21.08.2018 as per particulars of claim given in Exhibit 'I' with the further interest at the rate of 10.15% p. a. overdue with monthly rest from the date of filing of the suit plus 2% penal interest from the date of account becoming NPA til the date of judgement and thereafter further interest at the same rate from the date of judgem and thereafter further interest at the same rate from the date of Judgement till payments as the advances were granted to the Defendant for commercial purpose within the meaning of order 38 of the code of Civil Procedure, 1908; That the Defendant may be directed to pay to the Plaintiff their costs of the sunit and

2. For such other and further reliefs as the nature and circumstances of the case may require.

You hereby summoned to appear in this Hon'ble Court on Court on 4th day of September, 2021 a To Crick standard time in the forenoon in person or by an Advocate and able to answer all materi questions relating to the suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer the abovenamed Plaintiff and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must produce all your witnesses on that day, and are nereby required to take notice that in default or your appearances on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence; and you will bring with you or send your Advocate any document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plainti ase or upon which you intented to reply in support of your case:-Given under my hand and the seal of this Hon'ble Court.

Dated this 18th August, 2021.



for Registrar City Civil Court, Bomb

MR. RAJKUMAR SHUKLA, Advocate for Plaintiff Office No. 10, 2nd Floor, Building No. 84 Janmabhoomi Marg, Fort, Mumbai-400 001.

Contact No.: 91-9833625098 / (022) 2287 6392 e-mail: advshukla4@gmail.com

🕒 Haldyn Glass Limited 🖾

(CIN: L51909GJ1991PLC015522) Registered Office: Village Gavasad, Taluka Padra, Dist. Vadodara, Gujarat - 391 430, 02662 242339, Fax: 02662 245081, E-mail: baroda@haldyn.com, Web: www.haldynglas:

NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of Haldyn Glas Limited ("the Company") will be held on Thursday, September 23, 2021 at 11.30 a.m. through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice convening 30th AGM. In line with the Circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CED

CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (collectively referred to as "Circulars"), AGM of the Company is permitted to be held through VC or OAVM without physical presence of the Members at a common venue. In compliance with the Circulars, Notice of 30th AGM along with Annual Report for the financia vear 2020-21 has been sent to all members whose e-mail ids are registered with the Company / Depository Participant(s) as on August 27, 2021, Members may note that the same is available on the website of the Company at www.haldynglass.com, website of stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and website of Central Depositor

services (India) Limited at www.evotingindia.com. Members who have not registered their e-mail addresses, so far, are requested to registe their e-mail addresses. Members holding shares in dematerialized form are requested to register their e-mail addresses with their respective Depository Participants and Members holding shares in physical form are requested to update their e-mail addresses with our RTA, Universal Capital Securities Private Limited at info@unisec.in

Book Closure: Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act 2013 ("the Act") read with Rule 10(1) of the Companies (Management and Administration Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 17, 2021 to Thursday, September 23, 2021 (both days inclusive) for the purpose of the forthcoming AGM.

E-voting: Pursuant to section 108 of the Act and read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system provided by Central Depository Services (India) limited ["CDSL"] Detailed procedure for remote e-voting/e-voting at AGM is provided in the Notice of the AGM. The remote e-voting period commences on Sunday, September 19, 2021 at 09:00 a.m. and ends on Wednesday, September 22, 2021 at 05:00 p.m. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid-up equity shares capital of the Company as on Thursday, September 16, 2021 (cut-off date).

The facility for e-voting shall be made available during AGM and those members who have not casted their vote on the resolutions through remote e-voting shall be eligible to vote through evoting systems at the AGM. The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after

may obtain their login details by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com A person, whose name appears in the Register of Members / Beneficial owners as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. In case, you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked

dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. September 16, 2021

Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com

GLASS, WITH CARE

Place: Mumbai

Date : September 01, 2021

For Haldyn Glass Limited

Sd/ **Dhruy Mehta** Place: Mumbai **Company Secretary** Date: 1st September, 2021

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBLINAL MUMBAI BENCH-I, MUMBAI (ORIGINAL JURISDICTION) COMPANY PETITION NO. CP (CAA) 71/MB OF 2021 CONNECTED WITH

COMPANY APPLICATION NO. CA (CAA) 1055/MB OF 2020 IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013 (18 OF 2013) SECTIONS 230 & 232 AND

IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION AND IN THE MATTER OF

AIR WORKS LIVERY SERVICES PVT. LTD. PETITIONER NO. 1/TRANSFEROR COMPANY (A Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and have its registered office at Office No. Stilt 7, Ground Floor, Tulsi CHS, GB Indulkar Road, Vile Parle (East), Andheri, Mumbai–400 057, Maharashtra)

AIR WORKS INDIA (ENGINEERING) PVT. LTD.

Date: 01.09.2021

Place: New Delhi

PETITIONER NO. 2/TRANSFEREE COMPANY (A Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and have its registered office at Bombay International Airport, Gate No. 8, Santacruz (East), Mumbai–400 029, Maharashtra)

A Joint Petition under sections 230 & 232 of the Companies Act, 2013, and other applicable provisions, if any, for obtaining sanction to the Scheme of Amalgamation of Air Works Livery Services Pvt Ltd with Air Works India (Engineering) Pvt Ltd was presented by the Petitioners above named on 13th February, 2021 and the said Petition is fixed for hearin on 9th September, 2021 at 10:30 A.M. before the Hon'ble National Company Law Tribuna Mumbai Bench (Court No. 1), 4<sup>th</sup> Floor, MTNL Exchange Building, Near G.D. Soman Memorial School, G.D. Somani Marg, Cuffe Parade, Mumbai-400 005, Maharashtra. Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Bench and to the Petitioners' Advocate, notice of his intention, signed by him or his advocate, with his name and address, so as to reach the Bench and the Petitioners' Advocate not late than 2 days before the date fixed for hearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Rajeev K Goel, Advocate For Rajeev Goel & Associates Counsel for the Petitioner Delhi Meerut Expressway/NH-9, Delhi 110 091 Mobile: 93124 09354, e-mail: rajeev391@gmail.com, Website: www.rgalegal.in

#### ATN INTERNATIONAL LIMITED CIN: L65993WB1983PLC080793

Regd. Office: 10 Princep Street, 2nd Floor, Kolkata - 700072 Email: atninternationallimited@gmail.com (earlier: info@atninternational.co.in) website: www.atninternational.in, Ph: 91-33-4002 2880, Fax: 91-33-2237 9053 **NOTICE OF 37TH ANNUAL GENERAL MEETING** 

Notice is hereby given that 1. The 37th (Thirty-Seventh) Annual General Meeting (AGM) of Members of the Company will be held on Friday, 24th September, 2021 at 1:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means (OAVM"), in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 and rules made there under, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Secretarial Standard an General Meetings (SS-2) issued by Institute of Company Secretaries of India read 'with MCA's circular dated 08.04.2020, 13.04.2020, 05.05.2020 and 13.01.2021 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P, 2020/79 dated 12.05.2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, Dated 15.01.2021 ("SEB Circular") without the physical presence of the Members at a common venue.

2. Members will be able to attend the meeting only through VC/OAVM and those members participating in the said AGM through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act. 2013.

and to section 1 on the Companies Act, 2 or to the Notice of 37th AGM including details and Instructions for remote e-voting/e-voting at AGM and Financial Statements including Auditors' Report, Board's Report and related Annexures attached therewith (Collectively referred to as "Annual Report, Board's Report and related Annexures attached therewith (Collectively referred to as "Annual Report 2020-21" or "Annual Report") have been sent on 31.08.2021, in electronic mode, to all the members whose e-mail ids are registered with the Company's Registrar and Share Transfer Agents (RTA), M/s. Maheshwari Datamatics Pvt Ltd /their respective Depositary Participant(s). The same are also available on the website of the company at <a href="www.atninternational.in">www.atninternational.in</a> and can also be accessed from the website of Bombay Stock Exchange at <a href="www.nseindla.com">www.nseindla.com</a> and that of Calcutta Stock Exchange at <a href="www.nseindla.com">www.nseindla.com</a> and that of Calcutta Stock Exchange at <a href="www.nseindla.com">www.nseindla.com</a> and that of Calcutta Stock Exchange at <a href="www.nseindla.com">www.nseindla.com</a> and that of Calcutta Stock Exchange at <a href="www.nseindla.com">www.nseindla.com</a> and that of Calcutta Stock Exchange at <a href="www.nseindla.com">www.nseindla.com</a> and that of Calcutta Stock Exchange at <a href="www.nseindla.com">www.nseindla.com</a> and that of Calcutta Stock Exchange at <a href="www.nseindla.com">www.nseindla.com</a> and that of Calcutta Stock Exchange at <a href="www.nseindla.com">www.nseindla.com</a> and that of Calcutta Stock Exchange at <a href="www.nseindla.com">www.nseindla.com</a> and that of Calcutta Stock Exchange at <a href="www.nseindla.com">www.nseindla.com</a> and that of Calcutta Stock Exchange at <a href="www.nseindla.com">www.nseindla.com</a> and that of Calcutta Stock Exchange at <a href="www.nseindla.com">www.nseindla.com</a> and stock Exchange at <a href="

purpose of 37th Annual General Meeting of the Company. All members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date, Friday, 17th September, 2021, are provided with the facility to cast their vote electronically (e-voting) on the business as set forth in the Notice of the 37th AGM, for which the company has engaged the services of Central Depository Services (India) Ltd as E-Voting agency. Members may cast their votes remotely (Remote-E-voting) or cast votes at the AGM (E-voting), using electronic system provided by CDSL. The facility to cast vote electronically at the AGM (E-voting) will be made available for members attending the AGM who have not cast their vote(s) by remote E-Voting.

All the perspective represents their

5. All the members are informed that

5. All the members are informed untal
a. The remote e-voting shall commence on Tuesday, 21st September, 2021 (9:00 A.M) (IST)
b. The remote e-voting shall end on Thursday, 23rd September, 2021 (5:00 P.M.). (IST)
c. Remote E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the Remote E-voting
module shall be forthwith disabled by CDSL, upon expliry of the aforesaid period.
6. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means and to attend the AGM is
Friday, 17th September, 2021. Members who have cast vote(s) through Remote E-voting may attend
the meeting but will not be entitled for each their vote(s) at the AGM.

ing but will not be entitled to cast their vote(s) at the AGM. Members may note that: a) Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change

b) The Company has appointed Mr. Atul Kumar Labh, Practicing Company Secretary as th

Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent m 3. In case of any queries, you may refer the Frequently asked Question (FAQs) for Shareholders and 6. Ill das or any quarter, you may retain an request, so a case of the control of

the Company Secretary at the Company's email address athin For ATN International Limited Place : Kolkata Sd/- Amitava Das Company Secretary

Date: 01.09.2021



## KRIDHAN INFRA LIMITED

Regd. Office: 203, Joshi Chambers, Ahmedabad Stree Carnac Bunder, Masjid (East), Mumbai 400009. Corp. Office: Unit No. C/815, on 8th Floor, 215-Atrium, Chakala, Andheri-Kurla Road, Andheri (East)

Web site: www.kridhan.com: Email ID: cs@kridhan.com NOTICE TO THE MEMBERS OF THE 15<sup>th</sup> annual general meeting to be held through video conferencing/other audio visual means, cut-off date

- In view of the continuing COVID-19 pandemic, social distancing norms to be followed and th continuing restriction on movement of persons at several places in the country and pursuant to General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 0212021 dated April 8, 2020, April 13 2020, May 5, 2020 and January 13, 2021, respectively, and all other relevant circulars issu the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021, respectively, issued by the Securities and Exchange Board of India (collective referred to as "the SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Companies Act 2013 and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations, & Disclosure, Requirements) Regulations, 2015 ("SEBI (LODR) Regulations, 2015"), the Fifteenth Annual Genera Requirements) regulations, 2013 (355) (LODI7) regulations, 2013, the rineerin Arthual Generic Meeting ("AGM") of the Company is being conducted through Video Conferencing/Other Audi Visual Means ("VC/OAVM") facility on Thursday, September 30, 2021, at 04:00 p.m. (IST), to transact the business as set out in the notice of the AGM. Facility for appointment of proxy will not be available for the AGM and hence requirement of attaching the Proxy Form and Attendance Slip ha been dispensed herewith and are not annexed to the Notice of the 15th AGM.
- In compliance with the MCA circulars, the SEBI Circulars and SEBI (LODR) Regulations, 2015, ar owing to the difficulties involved in dispatching physical copies of the Annual Report 2020-21 including the AGM Notice, financial statements (along with Board's Report, Auditor's Reports or oth documents required to be attached therewith), is being sent only through electronic mode to those members whose e-mail IDs are registered with the Registrar & Transfer Agent ("RTA") or respective Depository Participants ("DPs"). Members may note that the AGM Notice and the Annual Report 2020-21 will also be available on the Company's website at www.kridhan.com, wel Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at eindia.com and www.nseindia.com respectively.
- Members whose email address are not registered with depositories can register the same on or before 5th September, 2021 for obtaining the login credentials for e-voting for the resolution proposed in the Notice of 15th AGM in the following manner:
- For shareholders holding shares in physical form Please provide necessary details like Foli No., Name of Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card by email to Company email id investor@kridhan.com
- For Shareholders holding shares in demat form Please provide Demat account details (CDS 16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of dated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAI (self-attested scanned copy of Aadhar Card) to the Company email id: Investor@kridhan.cor Please note: In order to register your email address permanently, the Members are requeste to register their email address, in respect of electronic holdings with the Depository, throug the concerned Depository Participants.
- The Company/RTA shall coordinate with the depositories and provide the login credentials

## nner of casting vote through e-Voting:

The Company is providing remote e-Voting facility to all its Members through the e-Voting platform of CDSL in respect of all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company providing the facility of voting through e-Voting system during the AGM. The login credential casting the votes through e-Voting will be sent on the registered email id of the Members. ed procedure of casting the votes through e-Voting is also provided in the Notice of the AGN

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date should follow the same pr of e-Voting as mentioned in the AGM Notice.

mbers who exercise their right through remote e-Voting may participate in the AGM but shall no be allowed to vote at the AGM. A person whose name is recorded in the Register of Members or the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e nber, 2021, only shall been titled to avail the facility of remote e-voting as well as votin in the AGM.

In case you have any grievances connected with e-Voting, please refer the e-Voting manual. Frequency Asked Question ("FAQs") available at www.evotingindia.com or call on toll free no... 1800225533 or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact the Company investor@kridhan.com. By order of Board of Directo For Kridhan Infra Limite

Anil Agrawa

### **INNOVATORS FACADE SYSTEMS LIMITED**

CIN: L45200MH1999PLC120229

Registered Office: 204, B-65, Sector No. 1, Shanti Nagar, Mira Road (East Thane - 401107, Contact: 022-28112521, Mobile No.8097095201 Email: investors@innovators.in. Website: www.innovators.in

### NOTICE OF THE 22ND ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 22<sup>nd</sup> Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visua Means ("OAVM") on Monday, 27th September, 2021 at 11.00 a.m. IST in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI" (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (SEBI Listing Regulations) and MCA Circular dated 13th January, 2021 read with circulars 08" April, 2020, 13" April, 2020, 05" May, 2020, 28" September, 2020 and 31" December, 2020 (MCA Circulars) to transact the business set out in the Notice to the AGM. The deemed venue for the 22<sup>rd</sup> AGM will be the registered office of the company

The Notice for convening the AGM along with the Annual Report for the FY 2020-2021 ("Annual Report") will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Depository Participant ("DPs")/Company/Registrar and Transfer Agent viz Link Intime India Private Limited ("RTA") in accordance with the MCA Circular and SEBI

Members who have not registered/ updated their e-mail address or mobile number with the Company but wish to receive all communication (including Annual Report) from the Company electronically may register/update their e mail and mobile numbers on investors@innovators.in. Members are also encouraged to register/update their e-mail addresses or mobile number with the relevant Depository Participant.

Members can attend and participate in the AGM only through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"). The procedure of instructions for joining the AGM through VC/OAVM are stated in the notice.

The detailed procedure or instructions for casting votes through remote e voting or e-voting during AGM for all Members (including the Members holding shares in physical form/ whose e-mail addresses are not registered with DPs/Company/RTA) are stated in the Notice.

This advertisement shall also be available on Company's website a www.innovators.in and also on Stock Exchange's website at www.bseindia.com

> By Order of Board of Director For Innovators Facade Systems Limite

Radhika Agarwal
Company Secretary & Compliance Office Date : 01st September, 2021 Place: Thane

### MLD BATELI TEA COMPANY LTD.

CIN: L40100WB1919PLC003227 Registered Office: 130, COTTON STREET, KOLKATA-700007

Phone: +91-33-4017-6900 F-mail: kolkata@midgroup in: Website: www.mldalmiagroup.com NOTICE TO THE MEMBERS OF 102ND ANNUAL GENERAL MEETING

Dear Members A. ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 102nd Annual General Meeting (AGM) of the Compan will be held on Wednesday, September 29, 2021, at 12.30 p.m. through Video Conferencing (VC) / other Audio Video Means (OAVM) to transact the businesses as set forth in the Notice of AGM dated August 14, 2021. Pursuant to Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India (SEBI) which allow the companies to hold AGM through VC/OAVM without the physical presence of the members at a common venue, the 102nd AGM of the Members of the Company is being held through VC/OAVM.

In term of the said Circulars, the notice of the 102nd AGM together with the Annual Audited Financial Statements, Reports of the Auditors and Board of Directors for the financial year ended March 31, 2021 (together referred as Annual Report) will be sent only by email to all those Members whose email addresses are registered with the Company or Depository Participants (DP), as the case may be. However, Members including Members who have not registered their E-mail addresses with the Company/DP can download the AGM Notice and Annual Report from the Company's website i.e. www.mldalmiagroup.com and may also be available on the website of the Calcutta Stock Exchanges, i.e. www.cse-india.com.

The Members whose E-mail address is not registered with the Company/DP are required to write us at kolkata@mldgroup.in for registration of E-mail address and to receive AGM Notice, Annual Report and e-voting user ID and password by E-mail. For detailed procedure for registering the E-mail address and for receipt of e-voting user ID and password and the manner of voting remotely or e-voting during the AGM, the Members are requested to refer the AGM Notice available on the aforesaid websites The Members are requested to refer the AGM notice, for instructions for attending th

AGM through VC / OAVM. **B. REMOTE E-VOTING** 

The Members are provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting services provided by Central Depository Services Ltd (CDSL) on all resolutions set forth in this Notice. The e-voting will commence from September 26, 2021 from 9.00 A.M. and ends on September 28, 2021 at 5.00 PM. During this period, shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off/entitlement date of September 22, 2021 may cast their vote electronically. The Members who have not cast their vote electronically and are otherwise not barred from doing so, can exercise their voting rights through the e-voting system during the AGM. The Company will make necessary arrangements for e-voting during the AGM.

For any query / clarification / grievance connected with VC Meeting, remote e-voting and Members who acquired shares of the Company after the date of dispatch of AGM notice and hold shares as of the cut-off date as aforesaid, shall write E-mail at kolkata@mldgroup.in, with their particulars viz., DP id Client id / Folio No. to provide login id and password for remote e-voting. By Order of the Board of Director

Place: Kolkata Date: 01-09-2021

For **BATELI TEA COMPANY LTD**. Sd/- Abhishek Shaw, Company Secretary

### **PUBLIC NOTICE**

Under instructions of my clients 1) Shilpa Raju Salunke 2) Shraddha Raju Salunke 3) Kirti Raju Salunke all, notice is hereby given that Mr. Raju Babar Salunke has expired on 15.06.2019 (Hereinafter referred to as 'Said dec for the sake of brevity). The right, title and interest with respect to the said property was jointly owned by the said Deceased and his wife i.e. Shilpa Raju Salunke. My clients are the only legal and surviving heirs of the said deceased Therefore, after the death of the said deceased my clients are the sole owners o he said property more particularly described in the Schedule hereunder written. My clients are in the process to mortgage the said property though, Any person having any claim or right, title and interest in respect of the said property nentioned below by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lies cense, gift, possession or encumbrance howspever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his/her such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and/or the claims, if any, shall be treated as waived and / or abandoned and no such claim will be deemed to exist. SCHEDULE OF THE PROPERTY:

All that piece or parcel of land together with structures standing therein bearing final Flat No. 201, area around 600 sq.ft. built up, on third floor, A wing in building known as "Regency Plaza Co-op Hsg Society", Survey no 372, Hissa no 9,10 & 11, Ganganagar Neral (east), Taluka Karjat District Raigad within the Registration District and Sub-District of Raigad. Dated this 2<sup>nd</sup> day of September, 2021

Mr. Nilesh Navale. **Advocates and Legal Consultants** 

Off. Add: 7, 102-SPS Lawyers Chambers, 24B Rajabahadur Mansjor Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai-400 023. MobileNo. 9579833629 Email Id - nilesh07navale@gmail.com

### **HP COTTON** TEXTILE MILLS LTD

## H.P. COTTON TEXTILE MILLS LIMTED

(CIN: L18101HR1981PLC012274)

Regd. Office: 15th K.M. Stone, Delhi Road, V.P.O. Mayar, Hisar-125044

Website: www.hpthreads.com E-mail: info@hpthreads.com
Tel: +91 11 41540471/72/73, Fax: +91 11 49073410

NOTICE is hereby given that the Fortieth (40th) Annual General Meeting ("AGM") of the Members of H.P. Cotton Textile Mills Limited ("Company") will be held on Friday, September 24, 2021 at 12 Noon IST through Video Conferencing ("VC") Other Audio Video Means ("OAVM"), in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020, dated 08th April, 2020, General Circular No. 17/2020, dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 56th May, 2020, General Circular No. 22/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and SEBI circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/179 dated May 12, 2020 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/179 dated May 12, 2020 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/11 dated January 15, 2021 ("SEBI Circulars") (MCA Circulars and SEBI Circulars Sebi Circulars No. 18 No

Circulars collectively reterred as Circulars). In compliance with Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for FY 2020-21 ("Annua Report") has been sent by email to all the members whose email ids are registered with the Company/Depository participant. The emailing of Notice of AGM to all members has been completed of September 01, 2021. The requirements of sending the physical copy of the Notice of the AGM and Annua Report to the Members have been dispensed with in accordance with the aforesaid Circulars. The members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quoru under Section 103 of the Act.

under Section 103 or the Act.

Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Securities and Exchange Boar of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 18, 2021 to September 24, 2021 (both days inclusive) for the purpose of the 40th AGM of the Company. embers whose email ids are not registered with the Company/Depository participants may follow the flow process for registering or updating their email ids for receiving all communications including Annue aport, Notices etc. from the Company electronically:

Members holding shares in physical mode and who have not registered / updated their email address with the Company are requested to register / update the same by sending signed request lette mentioning your name, email-id, folio number, number of shares held, certificate number, distinctive number and Complete Address along with self-attested copy of PAN card to the Company's Registra and Share Transfer Agent i.e. Alankit Assignments Limited atria@alankit.com

Members holding shares in dematerialised mode are requested to register / update their emaddresses with the relevant Depository Participant

addresses with the relevant Depository Participant. In Compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the remote e-Voting facility before the AGM and e-Voting facility at the AGM to its members to exercise their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the AGM by electronic means and the facility being provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

ciclity being provided by Central Depository Services (India) Limited (CDSL), as acility for e-Voling at the AGM will be made available to those Members who present in the AGM through C/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting. The Members ho have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend participate in the AGM rough VC/OAVM but shall not be entitled to east their vote again. Detailed process and manner of remote -Voting and e-Voting at the AGM by the members holding shares in dematerialized mode, physical mode for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the GM. All the Members are informed that: The business as set forth in the Notice of the 40th AGM will be transacted through voting by electro

The remote e-voting shall commence on Tuesday, September 21, 2021 (09.00 a.m. IST) and end or Thursday, September 23, 2021 (05.00 p. m. IST). The remote e-Voting facility shall be disabled by CDSL thereafter and once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently.

allowed to criangle it sourceducerus.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. Friday, September 17, 2021, only shall be entitled to vote through remote e-voting/e-voting at the AGM.

The Notice of AGM and the Annual Report can be downloaded from the Company's website www.hpthreads.com, websites of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com ar CDSL website at www.evotingindia.com. For detailed instructions pertaining to e-voting and joining the Meeting through VC/OAVM, Memb may refer to the Notice of the 40th AGM.

may relet to the routice of the Purish Members who need assistance before or during the AGM, for any grievances connected with the facilione-Voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and the e-voting manual available www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com contact Mr. Nith Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058643) or Mr. Rakesh Da (022-23058542).

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Daivi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlah I

For H.P. COTTON TEXTILE MILLS LIMITED

Place : New Delhi

Temple, Near Law Garden, Ellisbridge, Ahmedabad - 380006.

Branch Address: 1st Floor, Mazda Towers, Tryambak Naka, AXIS BANK LTD. Opp. Zilla Parishad, GPO Road, Nashik-422001.

Registered Office: "Trishul", 3rd Floor, Opp. Samartheshwar

**Symbolic Possession Notice** Rule 8(1)

Shubham Jain

Company Secretary

Whereas the Authorized Officer of Axis Bank Ltd. (previously known as UTI Bank Ltd.) under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (said Act) & in exercise of powers conferred under Section13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued Demand Notices as mentioned below, under Section 13(2) of the said Act, calling upon the concerned Borrowers / Guarantors / Mortgagors, as per details given below, to repay the amounts mentioned in the respective Notices within 60 days from the date of the

The Concerned Borrowers / Guarantors / Mortgagors having failed to repay the respective due amounts, notices are hereby given to the Concerned Borrowers

/ Guarantors / Mortgagors in particular and the public in general that the undersigned has taken Symbolic Possessions of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act on the dates mentioned below. The Concerned Borrowers / Guarantors / Mortgagors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the concerned properties and any dealing with the said properties will be subject to the charge of Axis Bank Ltd. for the amounts mentioned below The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets

	Sr. No.	Name & Address of Borrower / Guarantor /	Outstanding Amount (Rs.)	Demand Notice		
ľ	110.	Property Holder, as the case may be	& as on Date	Date of Possession		
1		1) Mr. Nitin Vitthal Pawar, 2) Mrs. Pooja Nitin Pawar (Borrower / Mortgagor), Both R/o. B/h Vadarwadi Panchayat Samiti, Gondeshwar Road, Sinnar, Nashik – 422103, Also At-Row House No. 7, Divya Row Houses, B/h Bharat Petrol Pump, Ayudh Nagar, Malegaon, Sinnar Shiwar, Nashik – 422103.	Lakh Seventy Three Thousand			
		Description of Immovable Properties: All that piece and parcel of Property Row House No. 7, admeasuring Built up area 700 Sq. Ft. i.e. 65.05 Sqr. Mtr., in a Sankul known as 'Divya Row Houses', constructed on 73 Sq. Mtr. Area out of Plot No.1, out of Survey No. 923/15 (Old Survey No. 1160)				

situated at Mauje – Sinnar Shiwar, Tal. Sinnar, Dist- Nashik, within the limits of Sinnar Municipal Council, and **Bounded** as -East – 7.5 Mtr. Colony Road, West – Adj. Hissa No., South – Internal Road & Plot No. 5, North – Adj. Hissa No. 11 1) Mr. Akash Jibhau Borse , 2) Mrs. Puja Akash Borse (Borrower / Mortgagor) Both R/o.
Home Green, Plot No. 19, Shri Ganesh Co-dp. Housing Society, Ganesh Colony, Near Paras Lakh Twenty Eight Thousand One Mani Ganesh Mandir, Amrutdham, Panchvati, Nashik- 422003, Also At- Sukhshanti Plaza, Hundred Ninety Seven Only) as on 07/06/2021 30/08/2021 Vijay Colony, Satana Road, Soygaon, Tal-Malegaon, Dist-Nashik-423303. Also At-Flat No. 02/06/2021 (Symbolic) 3. 3rd Floor, Shagun Palace Apartment, Amrutdham, Panchvati, Nashik-422003. Description of Immovable Properties: All that piece and parcel of Flat No. 13, admeasuring Built up area 59.21 Sq. Mtr. (Carpet area 45.54 Sq. Mtr.) at Third floor of building known as 'SHAGUN PALACE APARTMENT', constructed on Plot No. 1 & 2 out of Survey No. 266/2D+266/2E, situated at

Village – Nashik, Tal & Dist- Nashik within the limits of Nashik Municipal Corporation, and Bounded as-East –Staircase, Passage & Flat No. 15, West-Flat No. 12, South - Side Margin, North -Flat No. 14. 1) Mr. Mukesh Chandrakant Waghmare, 2) Mrs. Nisha Ganesh Bhole @ Mrs. Nisha Rs. 11,28,259/- (Rupees Eleven Mukesh Waghmare (Borrower / Mortgagor) Both R/o. H/of Ankush S. Thorat, Flat No. 1, Lakh Twenty Eight Thousand Two Jagdish Apartment, Ganesh Colony, Near Shanti Park, Up Nagar, Nashik Road- 422101. Hundred Fifty Nine Only) as on Also At- Flat No. 20, Sai Niketan Apartment, Gandharv Nagari, Nr. Maruti Mandir, Nashik Road- 422101. Also At- Flat No. 9, 3rd Floor, B-Wing, Pride Lily Apartment, Plot No. 41+44, 07/06/2021 30/08/2021

Bhim Nagar, Jail Road, Nashik Road, Nashik-422101. Description of Immovable Properties: All that piece and parcel of Flat No. 09, admeasuring Built up area 52.03 Sq. Mtr., on Third Floor, in a Building known as 'PRIDE LILY APARTMENT', B Wing, alongwith ownership rights in the common areas, constructed on Plot No 41+44, out of Survey No. 124/2/2/6 to 42/41+44, situated at Village — Deolali, Nashik, Tal. & Dist. Nashik within the limits of Nashik Municipal Corporation, and Bounded as -East - Flat No. B- 08, West - Flat No. A- 10, South - Side Margin, North -Flat No. B- 10

1) Mr. Nitin Laxman Ingale, 2) Mrs. Jayashree Nitin Ingale (Borrower / Mortgagor), Rs. 13,21,676/- (Rupees Thirteen Both R/o. House No. 203, Vanita Apartment, B/h. Hotel Seven, Naroli Road, Silvasa-396230, Also At- 216, Sonawane Wada, Gram Pimpalgaon (Budruk), Tal. Bhusawal, Dist- Jalgaon - Hundred Seventy Six Only) as on 425305. Also At- Flat No. A-7, 2nd Floor, Shubh Sanvi Apartment, S. No.70/1B+(2+3+4) P. No. 4 to 8, Panchak Shiwar, Jail Road, Nashik Road, Nashik-422101. 07/06/2021 30/08/2021

Description of Immovable Properties: All that piece and parcel of Flat No. A-7, admeasuring Carpet area 43.81 Sq. Mtr. Approx, on Second Floor, in a Building known as 'SHUBH SANVI APARTMENT', constructed on Plot No. 45-66+7+8, out of Survey No. 70/18/2+3(Part) + 70/4(Part), situated at Village – Panchak Shiwar, Nashik, Tal. & Dist. Nashik within the limits of Nashik Municipal Corporation, and **Bounded** as -East - Side Margin & S. No. 70, West - Passage & Lift, South - Side Margin & Building No. B, North-Flat No. A-8. 07/06/2021 1) Mr. Parveen Salim Shaikh, 2) Mr. Salim Lalumohan Shaikh (Borrower / Mortgagor) Rs. 3,38,796/- (Rupees Three

Both R/o. Flat No. 09, Nobal Co-op Housing Society Ltd., Near Nagji Hospital, Wadala Road, Lakh Thirty Eight Thousand Sever Nashik - 422009, Also At- Flat No. 1, Ground Floor, Rajhira Apartment, Pakhal Road, Near Hundred Ninety Six Only) as or 30/08/2021 (Symbolic) Darga, Nashik-422011. 02/06/2021 Description of Immovable Properties: All that piece and parcel of Flat No. 01, admeasuring Built up area 698.00 Sq. Ft. i.e. 64.86 Sq. Mt., + Garden area admeasuring 13.66 Sq. Mt., total admeasuring 78.53 Sq. Mt., on Ground Floor in a Building known as 'RAJHIRAAPARTMENT', constructed on Plot No. 13 bearing Final Plot No. 06, out of Survey No. 482/1/18/13, situated at Mauje – Nashik, Pakhal Road, Tal. & Dist- Nashik, within the limits of Nashik Municipal Corporation, and **Bounded** as - **East** – Open Space, **West** – Staircase, **South** – Parking, **North** – Marginal Space

Date : 30/08/2021 Place : Nashik Authorised Officer, **Axis Bank Limited** 



## संसर्ग टाळण्यासाठी नाका- तोंडावर मास्क किंवा साधा रुमाल बांधा



## વ્રાતઃकाल

रे.मु.नं. २७०/२००८

सही /- कामगिरी लिपीक

सि.ज.लि.जि. नाशिक

निशाणी :- १७४

मुंबई, गुरुवार दि. ०२ सप्टेंबर २०२१

# राज्यात ४,४५६ नवीन रुग्णांची नोंद; १८६ जणांचा मृत्यू

राज्यात दिवसभरात ४ हजार ४५६ नवीन रुग्ण आढळले. तर आज १८६ कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. अद्यापही

लाटेची शक्यता देखील वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. राज्य सरकारकडून निर्बंध जरी शिथिल करण्यात आले असले, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी रूग्ण संख्या वाढल्यास पुन्हा राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३

पाळण्याचे सातत्याने आवाहन केले जात आहे. दरम्यान, आज ४ हजार ४३० रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आजपर्यंत एकुण ६२ लाख ७७ हजार २३० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे

## शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी किरीट सोमय्या यांची मागणी

भुजबळ ज्या नऊ मजली इमारतीत राहतात, त्या इमारतीशी तुमचा संबंध काय हे भुजबळांनी स्पष्ट करावं, अशी मागणी आज किरीट सोमय्या यांनी केली आहे. आपल्या नाशिक इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुम्ही तुमच्या परिवारासोबत ज्या महालात राहता, तो महाल उभारण्यासाठी तुमच्याकडे पैसा कुठून आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भुजबळांच्या संपत्तीची

यावेळी बोलताना ते म्हणाले कागदावर या नऊ मजली महालाचा मालक परवेझ कन्स्ट्रवशन प्रायव्हेट लिमिटेड आहे. परवेझ कन्स्ट्रक्शनशी आपला संबंध काय? त्यांना तुम्ही भाडं देता की त्यांच्याकडून विकत घेतलं आहे? त्याचबरोबर त्यांनी कंपनीसोबतच इतरही काही कंपन्यांची नावं घेतली आणि या कंपन्या बोगस असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

ह्या कंपन्या चालवणाऱ्या लोकांना ईडीने

अटक केली होती, आयकर विभागाने

त्यांचं स्टेटमेंट घेतल्यावर त्यांनी सांगितलं

की, भुजबळांनी आम्हाला रोख पैसे दिले,

माहिती द्यावी असं आव्हानंही त्यांनी दिलं

मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) : ते आम्ही या कंपन्यांमध्ये टाकले, असं किरीट प्रमाणात बेनामी संपत्ती आहे, असा आरोपही सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे. छगन भुजबळ आपल्या परिवारासोबत ज्या घरात राहतात, ती इमारतही बेनामी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. यावेळी मालेगाव, खारदांडा, पनवेल या ठिकाणी छगन भुजबळ यांची प्रचंड

किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या संपत्तीपैकी एका ठिकाणी भेट दिल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच शनिवारी आपण भुजबळांच्या राहत्या घरी भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

\* Edelweiss

## एडलवीज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

र्गोदणीकृत कायालयाचा कालिना, मुंबई - ४०० ०९८.

होहिनूर सिटी, किरोल रोड, कुर्ला (प), मुंबई ४०० ०७०.

सरफैसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद ८ (१) अंतर्गत ताबा सूचना न्याअर्थी अघोहस्ताक्षारित, एडलबीन हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ कायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्कोर्सिंट ऑफ सीक्युरिटी इंटोस्ट (दुसरा) ॲक्ट, २००२ (३/२००२) ॲतर्गत व सीक्युरिटी इंटोस्ट (एन्कोर्सिंट) रूस. २००२ च्या नियम ३ सहवाचिता अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित कर्जदारांना मागणी सचना जार्र केल्या होत्या, ज्याअंतर्गत संबंधित कर्जदारांना सदर सूचनांमध्ये विहित रकमेचे त्यावरील वास्तविक प्रदानाच्या तारखेपर्यंतचे सर्व मूल्य, प्रभार ार्चासमवेत प्रदान सदर सूचनांच्या प्राप्तीच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सदर कर्जदार/सहकर्जदारांन दर कायद्याच्या अनुच्छेद १३ (४) सहवाचन सदर नियमांच्या नियम ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील निरेशित तारखांन ार्देशित मालमत्तेचा ताबा घेतलाआहे तसेच विशेषतः कर्जदारांना व आम जनतेस याद्वारे इशारा देण्यात येत आहे की त्यांनी संबंधित मालमतासंदर्भात यवहार करू नये व मालमत्तांसंदर्भातील कोणताही व्यवहार हा एडलवीज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्रभारांतर्गत खालील व संबंधित तारखांपासून त्यावरील पुढील व्याज, मूल्य व प्रभार रकमेच्या अधीन असतील. कर्जदार, सहकर्जदार व हमीदार, प्रतिमूती, थकित देणी, सरफैसी कायदा, १३ (२) अंतर्गत पाठवण्यात आलेली मागणी सूचना व त्याअंतर्गत दावा केलेली रक्कम तसेच ताबा दिनांक

१. कर्जदार, सह कर्जदार हमीदार यांचे नाव व पत्ता तसेच कर्ज खाते क्र. व कर्ज रक्कम : तजेश हीरा सिंह (कर्जदार), अंड. माइँड अंडव्हर्टायजिंग(सह कर्जदार) व दक्षता राजेश सिंह (सह कर्जदार)

ए३/ १०२, साकेत कॉम्पलेक्स, के कोळी मार्ग, माजीवाडा, ठाणे (प), ठाणे ४०० ६०१. तसेच : दुकान क्र. ३, भास्कर कॉलनी, सिद्धार्थ अपार्टमेंट, ठाणे पश्चिम, ठाणे ४०० ६०२.

रलएएन क्र. एलएएनडी०एचएल०००००६८५८२ कर्ज करार दिनांक : २८ फेब्रुवारी, २०१९ मागणी सूचना तारीखा : दि. २५.०५.२०२१ हर्ज रक्षम : रु. ५०,००,०००/ - (रु. पन्नास लाख मात्र) धकित रक्षम : रु. ५४,६८,०७५.२४/ – (रु. चोपुत्र लाख अडुसह हजार

प्रति<mark>पृत मालमत्तेचे विवरण :</mark> मालमत्ता धारक फ्लॅट क्र. २०१, मोजमापित ४३९ चौ. फूट चटई क्षेत्रफळ, ४५ चौ. फूट टेसेस, २ रा मजला, बिल्डींग क्र. ए३, साकेत को–ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., साकेत कॉम्प्लेक्स, मालमत्ता धारक सीटीएस क्र. सीएस क्र. ३८, ३९ व ४० मारक मालमरोबरील उभी मालमत्ता व माजीवाडा, ठाणे (प) ४०० ६०१, गाव ठाणे, तालुका व जिल्हा ठाणे येथील ठाणे महापालिका मंडळाच्य मयदितील व नोंदणीकरण जिल्हा व उप जिल्हा ठाणे यांच्या मयदितील सर्व तो भाग व भूखंड. सदर फ्लॅटच्या सीमा खालीलप्रमाणे : उत्तरेस : अंतर्गत स्ता/ गार्डन, दक्षिणेस : साकेत टॉवर्स/ तळ, पर्वेस : साकेत – कळवा रोड, पश्चिमेस : साकेत ग्राउंड.

सही/- प्राधिकृत अधिकारी एडलवीज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरित



सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित नवी

( वृत्तसंस्था ): देशभरात यावर्षी मान्सून कमी -अधिक प्रमाणात आहे मात्र, सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा पाऊस पडू शकतो. त्यामुळे मिळाला आहे. नवी दिल्लीतील भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आय एम डी) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी ही माहिती दिली आहे मान्सूनची तूट आता ५ टक्क्यांवर आली आहे आणि सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसामुळे ती आणखी कमी होऊ

शकते. ऑगस्टपूर्वी जन मध्येही सात टक्के कमी पावसाची नोंद झाली होती, असे महापात्रा यांनी

म्हटले. सप्टेंबर मधील पावसामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये अपुऱ्य पावसाचा सामन करणाऱ्या लाखे शेतकऱ्यांना मदत होईल,असे विभागाने

म्हटले आहे. महिन्यात जून सरासरीपेक्षा १० टक्के जास्त मान्सून पाऊस झाला असृन ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा २४ टक्के कमी नोंद पावसाची

झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे ऑगस्टपूर्वी जूनमध्येही सात टक्के कमी पावसाची नोंद झाली

होती. भारतीय हवामान विभाग जुनमध्ये सुरू होणारा आणि चार महिने टिकणारा सरासरी किंवा सामान्य मान्सृन म्हणून ९६ ते १०४ टक्के दरम्यान पाऊस निश्चित करतो.

## बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

(स्थापना : १९३९) नोंदणीकृत मुख्य कार्यालय : झेन जी. रंगुनवाला बिल्डींग, ७८, मोहम्मद अली रोड, मुंबई ४०० ००३. दूर. क्र. : ०२२-२३४२५९६१-६४/०२२-२३११४८०० खाते उर्वरित चौंकशी मिस्ड कॉल : ९५१२००४४०६ टोल फ्री क्र. : १८०० २२० ८५४ आयएफएससी कोड: UTIB0SBMCB1

विक्रीकरिता सूचना

जशी आहे जेथे आहे व जेथे कुठे आहे तत्त्वावर बँकेचा ताबा घेण्यामध्ये खालील वाहनांच्या विक्रीकरिता अधोहस्ताक्षरित यांना दि. १७.०९.२०२१ रोजी दु. ४.०० पर्यंत मोहोरबंद लिफाफ्यामधून प्रस्ताव मागवीत आहेत.

	अनु. क्र.	कर्जदार	दि. ३१.०८.२०२१ पासून थकित रक्रम	वाहन/ मॉडेल	राखीव मूल्य	इसारा रक्कम ठेव रु. मध्ये
	۶.	श्री. महेंद्र गोटीराम पाटील	876393.00	मारूती ईको ७ स्टार टॅक्सी	१९५०००.००	१९५००,००

मुंबई येथे (एनईएफटी मार्फत केलेले इरठे प्रदान) बॉम्बे मकैटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांना इरठे जमा करण्याकरिता बैंक ड्राफ्ट/ पे ऑर्डर प्रस्तावांसह पाठवावे जे जर बोली अयशस्वी असेल तर व्याजाविना व नापरतावा असतील. बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्यालय ७८, मोहदाली रोड, मुंबई ४०० ००३ येथे दि. १८.०९.२०२१ रोजी स. ११.०० वा. अधोहस्ताक्षरित यांच्याद्वारे प्रस्ताव उघडण्यात येतील. खुली लिलाव बोली सदर ठिकाणी त्याच वेळी प्रस्तावित करण्यात येईल व त्यांचे प्रस्ताव करण्यात येतील. यशस्वी प्रस्तावदार/ बोलीदार यांनी २५% जमा (१०% इरठे रक्कमेसह) बोली रक्कमेकिरता तात्काळ जमा करावे व त्यानंतर लिलाव करण्यात येईल व लिलावाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत उर्वरित ७५% जमा करावे अन्यथा बँक कोणत्याही सूचनेविना प्रस्ताव प्रदान करण्याकरिता संपूर्ण रक्कम जमा करेल. कोणतेही कर दंड, प्रभार खरेदीदार यांच्याद्वारे सदर वाहनांवर प्रदानित असतील. इच्छुक खारेदीदार यांनी बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्यालय ७८, मोहदाली रोड, मुंबई ४०० ००३ येथे दूर. क्र. ०२२२३४६३६७० वर दि. ०७.०९.२०२१ रोजी दु. १२.०० ते ३.०० दरम्यान विक्रीकरिता पडताळणी करावी. विक्रीकरिता कोणत्याही अटी व शर्तींसाठी चौंकशी असल्यास अधोहस्ताक्षरित जीएसटी (गुड्स ॲन्ड सर्व्हिस टॅक्स) यशस्वी बोलीदारांद्वारे वाहनांच्या विक्री मूल्यांवर लागू असेल. बँक सर्व प्रस्ताव स्विकृत करण्याचा वा कोणतेही प्रस्ताव रद्द करण्याचा अधिकार राखान आहे.

अबुझार रिझवी सहा. महाव्यवस्थापक दि. ०२.०९.२०२१ ए. आर. एम. सी.

#### डीएसजे कीप लर्निंग लिमिटेड (पूर्वीचे डीएसजे कम्युनिकेशन लिमिटेड म्हणून ज्ञात)

सीआयएन : L80100MH1989PLC054329

नोंदणीकृत कार्यालय : ४१९-ए, अरूण चेंबर्स, ४ था मजला, एसी मार्केटच्या पुढे, ताडदेव, मुंबई ४०० ०३४ भारत. दूर. क्र. ०२२-४३४७६०१७

इमेल : compliance.dsj@gmail.com वेबसाइट : dsjkeeplearning.com

सूचना

सभासवाना सचना याद्वारे देण्यात येते की. डीएसजे कीप लर्निंग लिमिटेडच्या सभासदांची ३१ वी (एकतीस) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग र्जनियों पूर्वाना विकल्युअल मीन्स (ऑपल्डीएम) मार्फत मंगळवार, दि. २८ सप्टेंबर, २०२२ रोजी दु. २.०० वा. भाग्रवे सभासवाना विभिन्निरत्वा ई-मेल द्वारे ३१ व्या एजीएमच्या सुचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित करण्यात येत ओह. सदर कंपनीची वेबसाइट dsjkeeplearning.com वर व सेंट्रल हिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) www.evotingindia.com वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंजेसची सूची कंपनीच्या इनिवटी रोअर्सवर

व संदुल डिपाझिटरा सन्तिस्स लिमिटड (सोडिएसएल) www.cvotingindia.com वर उपलब्ध आह व स्टाक एक्सचर्चसची सूची कपनीच्या इनिकटी शिक्सवर सूचित त्यांच्या संबंधित वेनसाइट www.nseindia.com व www.bseindia.com वर उपलब्ध आह व स्टाक एक्सचर्चसची सूची किला है। किला विकाणी वैयक्तिक मुक्सेंटकरिता सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंच बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (यापुढे एकत्रितिरिया सर्क्युलसं म्हणून संवर्भित) यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि, ५ मे, २०२० व सामान्य सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दि. १३ जानेवारी, २०२१ अंतर्गत कॉपीट अफेअर्स (एमसीए) यांचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी सर्क्युलर क्र. ०३/२०२० १८, १४ अंतर्गत कार्योर ठफेअर्स (एमसीए) यांचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी सर्क्युलर क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी/सीएमडीश/सीआअअस/पी/२०२१/११ दिनांक १५ मे, २०२० अनुपालन व अन्य लागू तर्द्व यांच्यासह कॉपीरेट अफेअर्स यांचे मंत्रालय , भारत सरकारी (एमसीए सर्क्युलर्स) द्वारे कीलिएसएम मार्फत कंपनी कायदा, २०१५ (अंक्ट) व सेबी (सूची अनिवार्यता विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सूची अनिवार्यता) अनुसार सेंट्रल डिपाझिटरीज सर्क्टिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) मार्फत प्रतिन एजीएमच्या सूचनेमध्ये व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे.

ावचारावनामय करण्याकारता आयाजत करता आह. वित्तीय वर्ष अब्बेर ११ मार्च, २०२१ करिता सूचना व वार्षिक अहवाल सभासदांना एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची ईलेक्ट्रॉनिक प्रत सर्व सभासद यांना कंपनी/ डिपांडिटरी पार्टिसिपेट्स/जिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट्स यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईच्ड स्वरूपात दि. ३१ ऑगस्ट, २०२१ रोजी ईलेक्ट्रॉनिकली घारक शेअर्सना कंपनीच्या सभासदांना पाठविण्यात आली आहे. कंपनी ३१ व्या एजीएमच्या हेतुकरिता बुधवार, दि. २२ सप्टेंबर, २०२१ ते मंगळवार, दि. २८ सप्टेंबर, २०२१ रोजी (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान कंपनीच्या सभासदांचे रिकस्ट्रर व शेअर ट्रान्सफर बुक्स यांना कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्देद ९१ अंतर्गत बंद राहिल.

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनिमयन २०१५ (वेळोवेळी सुधारित) यांच्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरत्तुदी अंतर्गत सर्क्युलस व कंपनीने एजीएमच्या हेतुमध्ये व्यवहार करण्याच्या संबंधात त्यांच्य सभासदांना परोक्ष ई-मतदानाची सुविधा प्रदान केली आहे. सदर हेतुकरिता प्राधिकृत एजनसी यांच्या ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदान प्रदान करण्याकरिता सीडीएसएलसह करारामध्ये प्रवेश केला आहे. सदर हेतुकरिता कंपनी सीडीएसएल द्वारे प्रवानित एजीएमच्या तारखेस ई-मतदान प्रणालीचा वापर करून सभासदांद्वारे मतदान प्रणालीची सुविधा . ईलेक्टॉनिक मीन्स मार्फत ३१ व्या एजीएममध्ये सचनेमध्ये पार पडलेले व्यवसायांवरील विचारविनीमय.

. इलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत नर व्यो एजाएममध्य सूचनमध्य पार पहलल व्यवसायावराल विचारावनामय. इलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदान करण्यास सक्षम असण्याकिता निर्घारित तारीख मंगळवार, दि. २१ सप्टेंबर, २०२१ आहे. ज्या व्यक्तींचे नाव निर्घारित तारीख अनुसार लाभार्थी मालक यांच्या रिकेस्ट्रपच्ये उपलब्ध आहे त्यांना एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई-मतदान तसेच ई-मतदान सुविधा उपलब्ध केली आहे. . ई-मतदान पोर्टल शुक्रवार, दि. २४ सप्टेंबर, २०२१ (९.०० वा. भाप्रवे) खुले होत आहे व सोमवार, दि. २७ सप्टेंबर, २०२१ (सायं. ५.०० वा. भाप्रवे) बंद होत आहे. ई-मतदान मोड्युल सदर तारखेच्या नंतर सीडीएसएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल व त्यानंतर मतदान अकार्यरत करण्यात येईल . कोणाही व्यक्तीस चे कंपनीच्या शेअसेचे संपादन करत आहेत त्यांना निर्धारित तारीख अर्थात मंगळवार, दि. २१ सप्टेंबर, २०२१ रोजी helpdesk.evoting@

cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड प्रापत करावा व त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली पार पाडावे. सभासद त्यांचे मतदान ई-मतदानाच्या पूर्वी पार पाडावे व त्यांचे मतदान पुन्हा पार पाडण्याचा अधिकार नाही.

ने सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील भागधारक आहेत : भागधारक ज्यांचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपातील असतील व त्यांनी अद्याप त्यांचे ईमेल आयडी कंपनी/ डिपॉझिटर्र पार्टिसिपंट/ निबंधक व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) यांच्यासह नोंदणीकृत नाही त्यांनी कृपया त्यांचे ईमेल आयडी कंपनीचे ईमेल आयडी वा आरटीए ईमेल आयडी

भावनावा. मे. अंजूल भट्ट ॲन्ड असोसिएट्स, कंपनी सचिव, मुंबई यांना ई-मतदान प्रक्रिया स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडावे म्हणून परीनिरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. परीनिरीक्षक यांचा अहवाल कंपनीची वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येईल व कंपनीच्या सूचीमधील शेअर्सच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसर्

ाशान्यः वर सपन साधानाः ई-मतदाना प्रक्रिया पाहानीः कोणत्याही चौंकशीकरिता ई-मतदान प्रक्रिया पाहानीः कोणत्याही चौंकशीकरिता ई-मतदानाच्या संबंधात Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान मॅन्युअल www.evotingindia.com वर उपलब्ध आहे व हेल्प सेक्शन अंतर्गत श्री. प्रकेश दळवी, व्यवस्थापक सीडीएसएल helpdesk.evoting@cdslindia.com पाहाने व दूर. ०२२-२३०५८७३८/०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधानाः सभासदाना कंपनीच्या compliance.dsj@gmail.com अनुपालन अधिकारी यांना लेखी अहवाल पाठवावाः संचालक मंडळाच्या आदेशान्वरं डीएसजे किप लर्निंग लिमिटेडकरिता

विकाण : मुंबई दि. ०१ सप्टेंबर, २०२१

इनोव्हेटर्स फॅकेड सिस्टम्स लिमिटेड

सीआयएन : L45200MH1999PLC120229 नोंदणीकृत कार्यालय: २०४, बी-६५, सेक्टर क्र. १, शांती नगर, मीरा रोड (पूर्व), ठाणे ४०१ १०७. संपर्क : ०२२-२८११२५२१, मो. क्र. ८०९७०९५२०१

ईमेल : investors@innovators.in वेबसाइट : www.innovators.in

२२ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिग (व्हीसी)/ अन्य ऑथ्डओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सोमवार, २७ सप्टेंबर २०२१ रोजी स. ११.०० भाप्रवे कंपनी कायदा, २०१३ व नियम यांच्या लागू तरतूदी अनुसार व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (सूची विनियमन व विमोचन आवश्यकता) वेनियमन २०१५ (सेबी सूचि विनियमन) व एमसीए सर्क्युलर दि. १३ जानेवारी, २०२१ सहवाचन दि ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ०५ मे, २०२०, २८ सप्टेंबर, २०२० व ३१ डिसेंबर, २०२० (एमसीए सर्क्युलर्स) अनुसार एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचारविनीमय नरण्याकरिता आयोजित केली आहे. कंपनीच्या नोंदणीकृत कालिय येथे २२ व्या एजीएमच्या ठिकाणीी

वित्तीय वर्ष २०२०-२०२१ (वार्षिक अहवाल) यांच्याकरिता वार्षिक अहवालासह एजीएमच्या ठिकाणी सूचना ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत सर्व सभासदांना एमसीए सर्क्युलस व सेबी विनियमन यांच्यासह लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांच्यासह डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी)/ कंपनी/ रजिस्टर व टान्सफर एजन्ट यांच्यासह नोंदणीकत आहे.

सभासद ज्यांचे ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक नोंदणीकृत/ अद्ययावत नाहीत ते कंपनीस ईलेक्ट्रॉनिकली रजिस्ट्रर/ अपडेट करण्याकरिता त्यांचे ईमेल व मोबाईल क्रमांक investors@innovators.in वर सर्व संपर्क साधू शकतात (वार्षिक अहवालासह). सभासव सुद्धा संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स सह त्यांचे ईमेल आयडी व मोबिाईल क्रमांक नोंदणीकृत/

सभासदांनी व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएममध्ये केवळ उपस्थित राहू शकतात. सूचनेमध्ये व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जोडले

परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाच्या मार्फत मतदान पार पाडण्याकरिता विस्तृत तपशील वा माहिती सर्व सभासदांना (जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक आहेत/ ज्यांचे ईमेल डीपीज/ कंपनी/ आरटीए यांच्यासह नोंदणीकृत नाही आहे) त्यांना सूचनेमध्ये विहित केले आहे.

सदर जाहिरात कंपनीची वेबसाइट www.innovators.in वर व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये इनोव्हेटर्स फॅकेड सिस्टम्स लिमिटेडकरिता राधिका अगरवाल

ठिकाण: ठाणे कंपनी सचिव व अनुपालन कार्यालय

दि. ०१ सप्टेंबर, २०२१

#### कॅप्रोलॅक्टम केमिकल्स लिमिटेड (सीआयएन : L24110MH1988PLC049683)

नोंदणीकृत कार्यालय : बी/३१, एमआयडीसी, महाड, जि. रायगर्ड - ४०२३०२. ई-मेल : caprolactam@gmail.com वेबसाइट: www.caprolactam.co.in

#### ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती ग्रद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) एजीएमच्या सूचनेत

विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवार, दि. २४.०९.२०२१ रोजी स. १०.०० वाजता विहडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ विहन्युअल मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी परिपत्रक दि. ०५.०५.२०२० सहवाचन परिपत्रक दि. ०८.०४.२०२० व दि. १३.०४.२०२० (एकत्रितरीत्या एमसीए परिपत्रके म्हणून उल्लेखित) व सेबी परिपत्रक दि. १२.०५.२०२० व ति. ११.०४.२०२० (एकाव्रतरात्या एमसाए पारपावक म्हणून उल्लाखत) व संबा पारपावक दि. १२.०५.२०२० यांच्या अनुपालनातर्गत च्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत असतील अशा सभासदांना कंपनीने एजीएमची सूचना गुरुवार, दि. ०२.०९.२०२१ रोजी इलेक्ट्रॉनिक माण्यमातून पाठवलेली आहे. वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल उपलब्ध असून तो कंपनीची वेबसाइट http:// caprolactam.co.in वरून तसेच सेंट्रल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिगिटेड (सीडीएसएल) ची वेबसाइट www.evotingindia.com वरून डाऊनलोड करता येऊ शकेल. कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छे १०८ सहवाचन कंप्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० वेळोवेळी सुघारित केल्यानुसार तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ यांच्या अनुपालनातर्गर सभासदांना सीडीएसएलद्वारे पुरविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून (ई–मतदान सभासदांचा मतदान हक्क हा शुक्रवार, दि. १७.०९.२०२१ (निर्धारित अंतिम तारीख) रोजीनुसार कंपनीच्या प्रदानित दि. २०.०९.२०२१ रोजी स. ९.०० वाजता सुरू होईल व दि. २३.०९.२०२१ रोजी सायं. ५.०० वाजता संपेल सदर कालावधीदरम्यान समासद त्यांची मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देऊ शकतील. तत्पश्चात सीडीएसएलद्वारे ई--तदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल. एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून उपस्थित असलेले व परोक्ष ई–मतदानाद्वारे ठ्यावावर आपली मतेन दिलेले सभासद, त्यांना मत देण्यास प्रतिबंध केलेले नसल्यास जीएमदरम्यान परोक्ष ई–मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्यास पात्रअसतील. एजीएमच्या आधी परोक्ष ई-मतवानाद्वारे आपली मते दिलेले सभासद एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून उपस्थित राह् शकतील/सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही. एखाद्या व्यक्तीने सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असेल व निर्घारित अंतिम तारखेस भागधारक असेल तर सदर व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंत पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, जर सदर व्यवती यापूर्वीच सीडीएसएलकडे परोक् ई–मतदानाकरिता नोंदणीकृत असल्यास सदर व्यवती मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापक शकेल. कॉपेरिट कामकाज मंत्रालय (एमसीए), भारत सरकार व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२०, १४/२०२०, १७/२०२० व अन्य लागू कायदे सेच परिपत्रके यांच्या अनुपालनांतर्गत ज्या भागधारकांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकरे नोंदबलेले असतील त्यांना एजीएमची सूचना च आर्थिक वर्ष २०२१ करिताचा वार्षिक अहवाल योज्या इलेक्ट्रीकि प्रती पाठवण्यात येतील. डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील भागधारक असलेल्या भागधारकांनी कृपया त्यांचे ई–मेल पत्ते व मोबाइल क्रमांक त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या माध्यमातून त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीज्**क**डे नोंदवावेत. कागदोपत्री स्वरूपातील भागधास्क असलेल्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांक कंपनीचे रिकस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट पूर्वा शेअरिकस्ट्री (इं.) प्रा. लि. यांना support@purvashare.com येथे पाठवावेत.३२ व्या एजीएमची सूचना व आर्थिक वर्ष २०२१ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.caprolactam.co.in वर तसेच स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स व सीडीएसएलची वेबसाइट https://evoting.cdsl.com वरही उपलब्ध असेल. परोक्ष ई-मतदानाशी संबंधित तपशिलाकरिता कृपय एजीएमची सूचना पाहा. सीडीएसएलच्या ई–मतदान प्रणालीद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणे व ई–मतदानासंद वा प्रश्न असल्यास तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com शकता किंवा ०२२–२३०५८७३८ व ०२२–२३०५८५४२/४३ येथे संपर्क साधावा. इलेक्ट्रॉनिक माध्यमात् शकता किवा ०२४-२३०५८७३८ व ०२४-२३०५८४४४४४४ व स्पक्त साधावा. इलक्ट्रानिक माध्यमातून मतदानाकरिताच्या सुविधेशी संबंधित सर्व तकारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक (सीडीएसएल), सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिरीस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मेरेथॉन प्युच्युत्वस, मफतलाल मिल कम्पाऊंड्स, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व) ,मुंबई - ४०० ०१३ यांच्याकडे पाठवाव्यात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे ई-मेलद्वारे पाठवाव्यात किंवा ०२२-२३०५८५४२/४३ येथे संपर्क साधावा. एजीएमची तपशील कंपनीची वेबसाइट www.caprolactam.co.in, सीडीएसएची वेबसाइट www.evoting.cdsl.com, तसेच बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com

कॅपोलॅक्टम केमिकल्म लिमिटेडकरित सही/- झवेर एस. भानुशार्ल व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००६६३३७४

ठिकाण : महाड दिनांक : ०२.०९.२०२१

## गंधार ऑईल रिफायनरी (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : L23200MH1992PLC068905 नोंदणीकृत कार्यालय : १८ वा मजला, डीएलएच पार्क, एस. व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई ४०० ०६२. दूर. +९१-२२-४०६३५६०० फॅक्स : +९१-२२-४०६३५६०१ ईमेल आयडी : cs@gandharoil.com वेबसाइट : www.gandharoil.com

सभासदांना सूचना व्हिडीओ कॉन्फरेंस वा अन्य ऑडिओ व्हिडीओ विज्युअल मीन्स (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत आयोजित २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधात माहिती

सभासदांना सूचना याद्वारे देण्यात येते की, गंधार ऑईल रिफायनरी (इंडिया) लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग /अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स मार्फत गुरुवार, दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११.०० वा. २९ वी एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय

करण्याकरिता आयोजित करण्यात येत आहे. सामान्य सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दि. १३ जानेवारी, २०२१, २०/२०२० दि. ५ मे २०२०, १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२० व १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२० रोजी

अनुसार कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय , भारत सरकारी (एमसीए सर्क्युलर्स) द्वारे जारी व्हींसी/ओएव्हीएम मार्फत कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) व व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत कंपनीच्या एजीएमच्या ठिकाणी सूचनेमध्ये व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता वित्तीय वर्ष अखोर ३१ मार्च, २०२१ करिता सूचना व वार्षिक अहवाल सभासदांना

एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची ईलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/ रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट्स यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर सदर एमसीप सर्क्युलर्स व सेबी विनियमन यांच्यासह पाठविण्यात येईल. सूचनेची प्रत कंपनीची वेबसाइट www.gandharoil.com व आरटीए लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. https:// <u>instavote.linkintime.co.in</u> वर उपलब्ध आहे. एमसीए सर्क्युलर द्वारे जारी त्यांचे ईमेल आयडी अद्ययावत करावे व खालील निर्देशित

अनुसार वार्षिक अहवाल/ लॉगीन क्रेडेंशिअल यांना ईलेक्ट्रॉनिक प्रत सह पाठवावे :

जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील भागधारक आहेत

भागधारक ज्यांचे रोअर्स प्रत्यक्ष स्वरूपातील असतील व त्यांनी अद्याप त्यांचे ईमेल आयडी rnt.helpdesk@linkintime.co.in वर लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट यांना फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर सर्टिफिकेट (पुढील व मागील) यांची स्कॅन्ड प्रत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) सादर करावी ही विनंती.

डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स

कृपया डिमॅट खाते संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स मार्फत त्यांचे ईमेल आयडी व डिपॉझिटरीज यांच्यसाह नोंदणीकृत करणे आवश्यव

### ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत मतदान (ई-मतदान) : कंपनी सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) सह करारामध्ये तसेच

प्राधिकत ई-मतदान एजन्सी तसेच मतदान मार्फत ईलेक्टॉनिक स्वरूपात (परोक्ष ई-मतदान) सदर एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एमसीए सर्क्युलर्स अंतर्गत आयोजित केली आहे व सभासदांचे प्रत्यक्ष उपस्थिती पाठविण्यात येईल व दि. ३० सप्टेंबर,२०२१ रोजी ई-मतदान प्रणाली (ई–मतदान) त्यानुसार एजीएमकरिता सभासदांद्वारे प्रॉक्सीद्वारे नियुक्ती केली आहे. परोक्ष ई-मतदानाचे स्वरूप व ई-मतदान एजीएमच्या दरम्यान जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील

शेअर्स धारक आहेत व डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी एजीएम च्या ठिकाणी सूचनेमध्ये प्रदानित तपशीलासह त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत नसल्यास त्यांनी नोंदणीकरण करून घ्यावे. ई–मतदान / परोक्ष ई–मतदान संबंधात कोणत्याही चौकशी वा तक्रारीच्या संबंधात तुम्ही

कृपया श्री. राजीव रांजण यांना हुद्दा ईमेल आयडी rajiv.ranjan@linkintime. co.in वर वा दूर. ०२२-४९१८६००० वर संपर्क साधावा.

गंधार ऑईल रिफायनरी (इंडिया) लिमिटेड

जाहीर समन्स

मे.सि.ज.सी.डि.सो.नाशिक, (मे.श्री. इंदाळकर साहेब)

ॲड. मृणालीनी खैरनार मे. सिव्हील जज्ज सिनीयर डिव्हीजन स्रो. नाशिक, यांचे न्यायालयात ..

श्री. मनसुखलाल जेठालाल शहा विरूध्द

श्री. इशानी शाम अजमेरा व इतर

सदरचे कामी प्रतिवादी नं. २० मयत बिपीन एम. गांधी ऊर्फ संघार यांचे खालील नमुद वारस १. श्रीमती बिना बिपीन गांधी २.श्री. राजेश बिपीन गांधी ३. श्री. निलेश बिपीन गांधी ४. सौ. वर्षा राजीव वोरा पुर्वाश्रमीची वर्षा बिपीन गांधी सर्व रा. ६०५, शांती सदन, सहकारनगर, चेंबुर, मुंबई ज्या अर्थी उपरोक्त नमुद वादी यांनी प्रतिवादी विरूध्द विशेषतः

प्रतिवादी नं. २० विरूध्द दाव्यात नमुद मागण्यांसाठी व निरंतरचे ताकीदीसाठी उपरोक्त दावा मे. कोर्टात दाखल केलेला आहे. सदर दाव्यात प्रतिवादी नं. २० हे माहितगार वकीलांमार्फत हजर झालेले होते. दाव्याचे कामकाज प्रलंबित असताना दिनांक ०९/०५/२०१८ रोजी प्रतिवादी नं. २० यांचे निधन झालेले असुन उपरोक्त दाव्यात प्रतिवादी नं. २० यांचे कायदेशीर वारस म्हणून तुम्हांस समाविष्ट करण्यास मे. कोर्टाने परवानगी दिली असून नि. १७३ अन्वये प्रतिवादी नं. २० मयत बिपीन गांधी यांचे कायदेशीर वारस म्हणून तुम्हांस काढलेल्या समन्सची बजावणी तुम्ही जाणुनबुजून होवू दिलेली नसल्याने तुमचेविरुध्द वृत्तपत्राद्वारे जाहिर समन्स काढण्यास आदेशीत केलेले आहे. त्याअर्थी तुम्ही सदर दाव्याचे कामी तुमचे म्हणणे मांडण्यासाठी तुम्ही

स्वतः अगर तुमचे माहितँगार वकीलांमार्फत दिनांक २२/ १२/ २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता मे. कोर्टात (श्री. जाधव साो.,) हजर होवून आपले लेखी म्हणणे मांडावे अन्यथा सदर कामी तुमचे काहीही म्हणणे नाही असे समजून, तुमचे विरूध्य एकतर्फा हुकूम होवून सदर दाव्याचे पुढील कामकाज पुर्ण केले जाईल, याची नोंद घ्यावी. कळावे हे जाहीर समन्स आमचे सही शिक्कानिशी दिला असे. नाशिक दिनांक :- १६/०८/२०२१

MILLENNIUM ONLINE SOLUTIONS (INDIA) LIMITED

CIN: L72900MH1980PLC062779

Reg. off: Flat No.53, 5th Floor, Wing No.11, Vijay VilashTores
Ghodbunder Road, Thane - 400615

Web site: www.mosil.co | Email ID: complianceatmillennium@g

दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर

NOTICE OF 41<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 41th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on September 28, 2021 at 02:30 p.m. through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Expla Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rule made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020,20/2020 and 02/2021 dated 81

April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and 13th January respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will no be available. Members attending the AGM through audio visual means will be counted ourpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. 2013 Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31st March, 2021 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants n compliance with the said circulars. The aforementioned documents will als the website of the Company www.mosil.coand on the website of the Stock Exchange at www.bseindia.comMembers are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as per the provisions of the

The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of NSDL to provide the facility of remote e-voting/ e-voting at the AGM.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, September 18, 2021 to Monday, September 27, 2021 (both days inclusive).

Members of the Company holding shares in physical form or who have not registered updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/information via e-mail to support@purvashare.comin order to register update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM.

For Millennium Online Solutions (India) Limited

**Harilal Single** Whole time Director DIN: 05124923

## केमटेक इंडस्ट्रियल व्हॉल्व्ज लिमिटेड

सीआयएन: L29299MH1997PLC105108 **गेंदणीकृत कार्यालय :** १०५, हिरानंदानी इंडस्ट्रियल इस्टेट, कांजुरमार्ग रेल्वे स्टेशनच्या समोर, मुंबई ४०० ०७८. वेबसाइट : http://www.chemtechvalves.com ई-मेल : mailto:investors@chemtechvalves.com

२५ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की.

Date: September 02, 2021

. केमटेक इंडस्ट्रियल व्हॉल्व्ज लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची २५ वी वार्षिक सर्वसधारण सभा (एजीएम) गुरुवार, दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११.०० वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथे १०५, हिरानंदानी इंडस्ट्रियल इस्टेट, कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनच्या समोर, मुंबई ४०० ०७८ येथे एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता दि. ०२ सप्टेंबर, २०२१ रोजी आयोजित केली आहे.

सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२०, १४,२०२०, १७/२०२०, ०२/२०२१ अंतर्गत कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) मंत्रालय यांच्याद्वारे जारी व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/ सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९ व सेबी/एचओ/ सीएफडी/ सीएमडी२/ सीआयआर/ पी/२०२१/११ अंतर्गत सेबी (यापुढे एकत्रितरित्या सर्क्युल म्हणून संदर्भित) व कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स सह उपलब्ध ई-मेल आयडीवर कंपनीच्या सभासदांना ईलेक्टॉनिक मोड मार्फत एजीएमची सचना व वार्षिक अहवाल

आदी पाठवावा, वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता आयोजित एजीएम अनुपालन आहे. . वार्षिक अहवालासह सदर कंपनीची वेबसाइट http://www.chemtechvalves. com वर व बीएसई लिमिटेड https://www.bseiindia.com व नॅशनल सीन्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) http://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. कंपनीने निर्धारित तारीख अनुसार दि. २३ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीच्या सभासदांना परोक्ष ई-मततदान मार्फत मतदानाकरिता सविधा उपलब्ध

करून दिली आहे. . सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सूची अनिवार्यता) यांच्या विनियमन ४४ व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० अंतर्गत कंपनी कायदा, २०१३ (ऑक्ट) अंतर्गत अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत

कंपनी परोक्ष ई-मतदान सुविधा त्यांच्या सभासदांना प्रदान करत आहे ज्यामार्फत ते दि. ०२ सप्टेंबर, २०२१ रोजी एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर ईलेक्ट्रॉनिम

मीन्स मार्फत मतदान करू शकतात. बी. निर्धारित तारीखा : गुरुवार, दि. २३ सप्टेंबर, २०२१

सी. परोक्ष ई-मतदानाची सुरुवातीची तारीखा व वेळ : सोमवार, दि. २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वा. डी. परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीखा व वेळ : बुधवार, दि. २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा.

. सदर कालावधीच्या दरम्यान कपंनीचे भागधारक यांना इक्विटी शेअर्स धारक निर्धारित तारीखा अनुसार त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली करता येईल. परोक्ष ई-मतदान सद तारीख व वेळेपश्चात अकार्यरत करण्यत येईल. परोक्ष ई-मतदान मॉड्युल निर्धारित तारीख अनुसार दि. २३ सप्टेंबर, २०२१ रोजी एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित ई-मतदानाकरिता माहिती पाहावी.

एफ. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट वर व एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान व ई-मतदान यांकरिता एनएसडीएल यांच्यासह कंपनीद्वारे आवश्यक व्यवस्था केली आहे. जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत.

एखाद्या व्यक्तीने कंपनीद्वारे एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्ससंपादित केले असतील व कंपनीचा सभासद बनला असल्यास व कंपनी/ बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. (आरटीए) /एनएसडीएल हे याद्वारे परोक्ष ई-मतदान सुविधा प्राप्त करण्याकरिता त्यांचे ई-मेल नोंदणीकरण करत आहेत.

कंपनीचे सभासद यांना याद्वारे सूचना देण्यात येते की :

परोक्ष ई-मतदान मोड्युल एनएसडीएल मार्फत बुधवार, दि. २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० नंतर अकार्यरत करण्यात येईल. नभासद ज्यांनी आधीच मतदान केले ओ ते व्यक्ती एजीएमच्या सूचनेत विहित केल्यानुसार प्रक्रियेचे अनुसरण करून ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदान

मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाचा दि. २३ सप्टेंबर, २०२१ रोजी एजीएमच्या सूचनेम ध्ये विहित ठरावांवर आपला हक्क बजावू शकेल. कायद्याचे अनुच्छेद ९१, सूची विनियमनांचे विनियमन ४२ व अन्य लागू तरतुर्दीच्या अंतर्गत एजीएमच्या निर्मित्ताने कंपनीचे सभासदांचे रिजस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स गुरुवार, दि. २३.०९.२०२१ ते बुधवार, दि. २९.०९.२०२१ दरम्यान (दोन्ही दिवस

समाविष्ट) बंद राहतील. .कंपनीने मे. एस. पी. इमारते ॲन्ड असोसिएट्स, कपंनी सचिव यांना ई-मतदान प्रक्रय आयोजित करण्याकरिता परीनिरीक्षक म्हणून आयोजित केले आहे.

. परोक्ष ई-मतदान/ मतदानाचे स्वरूपात एजीएमच्या ठिकाणी निष्कर्षांच्या दोन कार्यदिवर्श घोषित करण्यात येइल. सदर अहवाल कंपनीच्या वेबसाइट वर परीनिरीक्षक अहवाल कंपनीच्या सूचित असलेल्या शेअर्सची सूची बीएसई लिमिटेडवर सूचित केली आहे. ई-मतदानासंदर्भातील कोणत्याही चौकशीकरिता सभासदांनी कृपया investors@

chemtechvalves.com वर त्यांची चौंकशी लेखी स्वरूपात पाठवावी. केमटेक इंडस्ट्रियल व्हॉल्व्ज लिमिटेड

सही/-हर्ष बाडकर

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००६७६७१५

दिनांक: ०१.०९.२०२१

ठिकाण : मंबई

(पर्वीचे डीएसजे कम्यनिकेशन्स लिमिटेड म्हणन जात) सही/-कंपनी सचिव ठिकाण : मंबई जयप्रकाश गंगवानी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी दिनांक १ सप्टेंबर, २०२१ जयश्री सोनी